

मृत्युनाशक (मृ० + ना०) m. *Quecksilber (den Tod entfernend)* RĀGĀN. im ÇKDR.

मृत्युनाशन (मृ० + ना०) n. *ein Unsterblichkeitstrank* KATHĀS. 41, 59.

मृत्युपथ (मृ० + पथ) m. *ein zum Tode führender Pfad* R. 6, 36, 118. RĀGĀ-TAR. 6, 313. BHĀG. P. 9, 8, 13.

मृत्युया (मृ० + 2. पा) adj. *den Tod schlürfend*, Beiw. Çiva's MBH. 12, 10436.

मृत्युपाश (मृ० + पाश) m. *Fessel des Todes*, deren 101 angenommen werden KAUC. 97. tausend und mehr TBR. 3, 10, 8, 2. KAUC. 135. — AV. 8, 2, 2. 8, 10, 16. 17, 1, 30. KATHOP. 1, 18. ÇVETĀÇV. UP. 4, 15. ĀÇV. GRH. 1, 13 (S. 48 bei STENZLER). PĀR. GRH. 1, 5. MBH. 12, 347. R. GORR. 2, 114, 5. 3, 29, 24. SUÇR. 1, 131, 10. BHĀG. P. 3, 18, 10.

मृत्युपुष्प (मृ० + पुष्प) m. *Zuckerrohr* RATNAM. 84. So genannt, weil die Pflanze nach der Blüte abstirbt.

मृत्युफल (मृ० + फल) 1) m. *eine Gurkenart*, = मृहाकाल H. an. 4, 296. = मृहाकालफल MED. I. 161. — 2) f. *Musa sapientum*, छा MED. HĀR. 103. ई H. an. Vgl. यथा च त्रेणुः कदली नलो वा फलत्यभावाय न भूत्ये त्मनः MBH. 3, 15647.

मृत्युवन्धु (मृ० + व०) m. *Todesgenosse*: die Menschen RV. 8, 18, 22. 10, 93, 18. Jama ist ihr Herr TS. 5, 1, 8, 2.

मृत्युव्रीड (मृ० + व्रीड) m. *Bambusrohr* TRIK. 2, 4, 38. HĀR. 108. Vgl. die u. मृत्युफल 2. citirte Stelle aus MBH.

मृत्युभङ्गक (मृ० + भ०) m. *eine bei Leichenbegängnissen gerührte Trommel* TRIK. 1, 1, 122.

मृत्युभय (मृ० + भय) n. *Todesgefahr* VARĀH. BRH. S. 89, 16. 93, 35. *Todesfurcht* KATHĀS. 27, 39.

मृत्युभृत्य (मृ० + भृ०) m. *ein Diener des Todes*, bildliche Bez. einer Krankheit RĀGĀN. im ÇKDR.

मृत्युमत् (von मृत्यु) adj. *mit dem Tode behaftet, dem Tode unterworfen* PRAÇNOP. 3, 6. so v. a. *tot* MED. I. 46.

मृत्युमार (मृ० + मार) m. N. eines der 4 MĀra (*Teufel*) bei den Buddhisten VĀPI beim Schol. zu H. 235.

मृत्युरात्र (मृ० + रात्र) m. *der Gott des Todes* MBH. 12, 347.

मृत्युत्रयिन् (von मृ० + त्रय) adj. *die Gestalt des Todes habend*; f. ० त्रयिणी mystische Bez. *des Buchstabens श* WEBER, RĀMAT. UP. 317. fg.

मृत्युलङ्घनोपनिषद् (मृ० - लङ्घन + उ०) f. Titel einer Upanishad Verz. d. Oxf. H. 390, b, No. 35. Ind. St. 2, 394. 9, 21. fgg.

मृत्युलोक (मृ० + लोक) m. *die Welt des Todes*, die fünfte unter sieben Welträumen ÇĀṆKU. BR. 20, 1. so v. a. *Jama's Behausung, die Welt der Todten*: अस्मिन्तपो यास्यति मृत्युलोकं संहायमानो मम बापाजालैः R. 6, 36, 72. 99, 50. MBH. 6, 2315. Verz. d. Oxf. H. 82, a, N.

मृत्युवञ्चन (मृ० + व०) m. 1) Bein. Çiva's (*den Tod anführend*). — 2) *Rabe*. — 3) *Aegle Marmelos* CORR. H. an. 5, 30. MED. n. 243.

मृत्युसंजीवन (मृ० + सं०) adj. *vom Tode belebend, wieder lebendig machend*; f. ई (wohl mit Ergänzung von विद्या) Verz. d. Oxf. H. 94, a, 12. fg. — Vgl. मृतसंजीवन.

मृत्युसात् (von मृत्यु) adv. *in die Gewalt des Todes*; in Verbindung mit कर् In dem Tode überliefern MBH. 7, 1254.

मृत्युसुत (मृ० + सुत) m. *Sohn des Todes*, pl. Bez. einer Art von Ketu VARĀH. BRH. S. 11, 12.

मृत्युसूति (मृ० + सू०) f. *Krebsweibchen (beim Gebären den Tod findend)*; vgl. die u. मृत्युफल 2. citirte Stelle aus MBH.) ÇABDĀRTHAK. bei WILSON.

मृत्युसेना (मृ० + से०) f. *das Heer des Todesgottes* Spr. 4331.

मृत्सौ (von मृद्) f. *schöne Erde, guter Lehm* P. 5, 4, 40. AK. 2, 1, 4. H. 940. HALĀJ. 2, 4. *Erde, Lehm* (मृत्तिका) und = वामो (कालो?) H. an. 2, 586. *eine wohlriechende Erdart* H. 1036, Sch. मृत्सः (wohl मृत्सा zu lesen) कौट्यो (lies कौट्यो *eine wohlriechende Erdart*) श्रेष्ठमृदि MED. s. 8.

मृत्स्र (wie eben) 1) m. oder n. *Staub, Pulver* SUÇR. 1, 272, 14. 2, 92, 8. मृदु० aus weichen oder zarten Theilchen (Atomen) bestehend 1, 30, 20. — 2) f. सौ *schöne Erde, guter Lehm* P. 5, 4, 40. AK. 2, 1, 4. H. 940. an. 2, 279. MED. n. 16. HALĀJ. 2, 4. *eine wohlriechende Erdart* AK. 2, 4, 19. H. an. (lies तुवर्ष्यि) und MED. (lies ० तुवर्ष्योः st. ० तुवर्ष्योः). *Lehm überh.* BHĀG. P. 8, 6, 10. गङ्गा-तटोद्भवा मृत्स्राम् KĀÇIKU. 28, 98 bei AUFRECHT, HALĀJ. Ind. — Vgl. मात्स्र. मृत्स्राभाण्डक (मृ० + भा०) n. *ein bes. irdenes Gefäß*, = उट्टिका TRIK. 2, 9, 7.

मृद् (von मर्द्) f. *Erde, Lehm, Thon* AK. 2, 1, 4. H. 940. HALĀJ. 2, 4. VS. 11, 55. TS. 5, 7, 9, 2. ÇAT. BR. 6, 1, 4, 13. 2, 34. 3, 3, 3, 4, 22. 32. 3, 1. 6, 4, 9. 7, 4, 15. KĀTJ. ÇR. 16, 1, 20. 3, 2. MAITRAJUP. 6, 27. M. 4, 39. 3, 105. 108. 111. 125. fg. 134. 8, 327. JĀĒN. 1, 17 (pl.). 3, 37. Spr. 3029. 3206.

SUÇR. 1, 3, 2. 97, 16. ÇĀK. 103, 1. VARĀH. BRH. S. 34, 7. fgg. 53, 28. 60, 9 (pl.). 68, 3. 93, 13. KATHĀS. 39, 138. PAÑKĀR. 2, 6, 29. Verz. d. Oxf. H. 272, b, No. 644. काच ist मृद्देद AK. 3, 4, 5, 29. *ein Erd-, Lehmklumpen* (vgl. म-छोष्ट) M. 5, 136. MĀRK. P. 34, 66. *eine wohlriechende Erdart* RĀGĀN. im ÇKDR. तदाननं मृत्सुरभि RAGH. 3, 33. — Vgl. पाण्डु०.

मृद्देद (von मृद्) m. *Columba Hariala* H. 1341. मृद्ङ्कर v. 1.

मृद्ङ्क (Ugéval. zu UNĀDIS. 1, 120. 1) m. SIDDH. K. 250, a, 4. a) *eine Art Trommel* AK. 1, 1, 2, 5. H. 293. an. 3, 129. MED. g. 45. HALĀJ. 1, 97. MBH. 3, 15700. HARIV. 13834. R. 1, 3, 19. 2, 103, 48. 6, 19, 14. SUÇR. 1, 334, 3.

MĀLAV. 17, 16. Spr. 2399. 4897. WEBER, Nax. 2, 391. VARĀH. BRH. S. 4, 19. 68, 95. MĀRK. P. 106, 61. PAÑKĀT. 20, 7. माङ्गल्य० UTTARABĀMAK. 114, 3. Vgl. मर्द्ङ्क, मर्द्ङ्गिक. — b) *Lärm, Geräusch* घोष) H. an. MED. — c) *Bambusrohr* ÇABDAM. im ÇKDR. — 2) f. ई *eine best. Pflanze*. = घोषा-तर्का RATNAM. 63.

मृद्ङ्क (von मृद्ङ्क) n. *ein best. Metrum, 4 Mal* — — — — — Ind. St. 8, 392.

मृद्ङ्कफल (मृ० + फल) m. *Brodf Fruchtbaum* ÇABDAR. im ÇKDR.

मृद्ङ्कफलिनी (wie eben) f. = मृद्ङ्गी RĀGĀN. im ÇKDR.

मृद्दर m. *Krankheit; Höhle* Ugéval. zu UNĀDIS. 3, 41. adj. *sportive, sporting; passing quickly away, transient* WILSON. — Vgl. मृडुर.

मृद्व (von मृडु) n. in der Dramatik *Hervorhebung der Vorzüge an dem Tadelnswerthen und umgekehrt* BHĀR. NĀTĪÇ. 18, 105. 114. DAÇAK. 3, 11. 18. PRATĀPAK. 28, a, 2.

मृदा f. = मृद् DVIRŪPAK. im ÇKDR. यथैव बिम्बं मृदयोपलिप्तं तेजोमयं धाजते तत्सुधातम् ÇVETĀÇV. UP. 2, 14.

मृदाकर m. *Donnerkeil* ÇABDAM. im ÇKDR.

मृदानो s. मृडानो.